

महाराष्ट्र - कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावातील मराठी भाषिक उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील पदांवरील नियुक्तीबाबत.

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग  
शासन परिपत्रक क्रमांक: मकसी-१००७/प्र.क्र.३६/का.३६  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२  
दिनांक : १० जुलै २००८

### परिपत्रक

महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावातील मराठी भाषिक उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील पदांवर नियुक्ती देण्यासंदर्भात सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचित करण्यात येते की, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद-३०९ खालील परंतुका अन्वये प्रदान केलेल्या प्राधिकारानुसार तयार करण्यात आलेल्या सेवा प्रवेश नियमांच्या प्रारूपामध्ये महाराष्ट्र राज्यात किमान वास्तव्याची अट अंतर्भूत करण्यात आलेली नाही. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात येणाऱ्या जाहिरातीमध्येही अशा प्रकारची अट विहित केलेली नसते. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावातील मराठी भाषिक उमेदवारांना संबंधित पदांच्या सेवा भरती नियमातील सर्व अटींची पूर्तता ते करीत असल्यास, त्यांना महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी अर्ज करण्यास व त्यांची गुणानुक्रमे निवड होत असल्यास महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील पदांवर नेमणूकीस ते पात्र रहातील. सदर उमेदवारांनी सेवा प्रवेश नियमातील इतर सर्व अटींची पूर्तता करणे बंधनकारक राहिल.

२. ज्या पदांच्या सेवा प्रवेश नियमामध्ये महाराष्ट्रात सतत १५ वर्षे वास्तव्याची अट विहित करण्यात आली असेल त्या पदांसाठी अर्ज करतांना त्यांचे महाराष्ट्रात सलग १५ वर्षे वास्तव्य आहे किंवा नाही या अटीची छाननी करतांना त्यांचे सदर ८६५ गावातील १५ वर्षांचे वास्तव्य विचारात घेण्यात यावे. त्यासाठी संबंधित मराठी भाषिक उमेदवारांनी ते महाराष्ट्र शासनाने दावा केलेल्या ८६५ गावातीलच रहिवासी असल्याबाबतचा त्यांच्या वास्तव्याचा सक्षम प्राधिकाऱ्यांचा विहित नमुन्यातील दाखला सादर करणे अनिवार्य राहिल.

(कृ.मा.प.)

: २ :

३. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा केलेल्या ८६५ गावांची यादी सोबत जोडली आहे.
४. सदर परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग सेवा उप विभाग कार्यासन-१२ यांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.
५. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेब साईटवर प्रसिध्द करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २००८०७१०१२३३०३००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



( प्र.मा.माळवदकर )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,  
मा.उप मुख्यमंत्री यांचे सचिव,  
सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव / स्वीय सहायक,  
सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव  
सर्व मंत्रालयीन विभाग.  
सर्व मंत्रालयीन विभागाच्या अधिपत्याखालील सर्व विभाग प्रमुख.  
सर्व विभागीय आयुक्त,  
सर्व जिल्हाधिकारी,  
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा,  
सर्व आयुक्त, महानगर पालिका,  
सर्व मुख्य अधिकारी, नगर पालिका,  
प्रबंधक, उच्च न्यायालय, मुंबई / औरंगाबाद,  
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग,  
सर्व शासकीय महामंडळे / उपक्रम,  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र १ / २, मुंबई / नागपूर,  
महालेखापाल (लेखा परीक्षा) महाराष्ट्र - १, मुंबई  
सहसंचालक, लेखा व कौषागारे (संगणक शाखा), मुंबई  
सर्व निवासी उप जिल्हाधिकारी,  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.  
निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.  
निवड नस्ती.

महाराष्ट्र - कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावातील मराठी भाषिक उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील पदांवरील नियुक्तीबाबतचे महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्र.मकसी-१००७/प्र.क्र.३६/का.३६, दिनांक १० जुलै, २००८ सोबतची ८६५ गावांची यादी.

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र - कर्नाटक सीमावर्ती क्षेत्रातील हक्क सांगितलेल्या  
कर्नाटक राज्यातील ८६५ गावांची यादी

अ.क्र. 1.	जिल्हा 2.	तालुका 3.	गावांची संख्या 4.	एकूण गावांची संख्या 5.
1	बेळगाव	अथणी Athni	9	
2		बेळगांव Belgaum	100	
3		खानापूर Khanapur	206	
4		चिकोडी Chikodi	48	
5		हुक्केरी Hukkeri	22	
एकूण		5		385
1	कारवार	कारवार तालुका Karwar Taluka	50	
2		सुपा Supa	126	
3		हल्याळ Halyal	123	
एकूण		3		299
1	बिदर	संतपूर (औराद) Santpur (Aurad)	81	
2		भालकी Bhalki (55) + बसवकल्याण Basavkalyan (8)	63	
3		हुमनाबाद तालुका Humnabad Taluka	30	
4		आळंद Aland	7	
एकूण		4		181
				865

जिल्हा :- वेळगांव  
तालुका :- अथणी

अ.क्र.	गावांचे नांव		अ.क्र.	गावांचे नांव	
	(मराठी)	(इंग्रजी)		(मराठी)	(इंग्रजी)
1	लोकूर	Lokur	6	बामनाल	Bamnal
2	मंगसुली	Mangsuli	7	जंबगी	Jambagi
3	शिरुर	Shirur	8	अरलीहट्टी	Arlhatti
4	पांडेगाव	Pandegaon	9	उगरखुर्द	Ugar Kd
5	संबर्गी	Sarnbargi	एकूण	9	9

जिल्हा :- वेळगांव  
तालुका :- वेळगांव

अ.क्र.	गावांचे नांव		अ.क्र.	गावांचे नांव	
	(मराठी)	(इंग्रजी)		(मराठी)	(इंग्रजी)
1	वेळगाव (ग्रामीण) खेडे जुणे	Belgaom ( Rural)	51	बोकनूर	Boknur
2	माधवपूर	Madhavpur	52	मंडोळी	Manboli
3	अनगोळ	Angol	53	बेलमुंदी	Belmundi
4	यल्लूर	Yallur	54	सोनोली	Sonoli
5	वडगांव	Wadgaon	55	येळेबेल	Yalebail
6	हालगा	Halaga	56	राकसकोप	Rakaskop
7	निलजी	Nilgi	57	बीजगनी	Bijagarni
8	कुचडी	Kuchdi	58	मच्छे	Macche
9	कणवर्गी	Kanabargi	59	मजगांव	Majagaon
10	कलखांब	Kalakhamb	60	धामने (एस.) वेळगांव	Dhamne (s) Belgaum
11	कंग्राली बी.के.	Kangrali B.K.	61	सुळगा (यवकूर)	Sulaga (Yakkur)
12	कंग्राली के.एच.	Kangrali KH	62	नंदीहक्की	Nanddihakki
13	गोंडवाड	Goundwad	63	देसूर	Desur
14	मर्नहोळ	Maranhhol	64	नागेनहट्टी	Nagenhatti
15	होनगा	Honage	65	राजहंसगड	Rajahansgad
16	भरम्यान हट्टी	Bharmyanhatti	66	मासगोंडहट्टी	Masgondhatti
17	केदनूर	Kednur	67	झाडशहापूर	Zadshahapur
18	बंबरगे	Bamberge	68	नागगे	Navage
19	हंदिगनूर	Handignur	69	कुट्टलवाडी	Kuttalwadi
20	म्हाळेनहट्टी	Mahalenhatti	70	हंगरगे	Hangarge
21	चलवनहट्टी	Chalvenhatti	71	किणये	Kinaye
22	कुरिहाळ बी.के.	Kurihal B.K.	72	धामने एस. बैलूर	Dhamne S. Bailur
23	कुरिहाळ के.एच.	Kurihal K.H.	73	करले	karle
24	बोडकेनहट्टी	Bodakenahatti	74	बहादूरवाडी	Bahadurwadi
25	कट्टणभावी	Kattanbhavi	75	बडस इनाम	Badas Inam
26	कडोली	Kadoli	76	बेळवट्टी	Belvatti
27	वंदिहोळी	Bhandiholi	77	बाकमूर	Bakamur
28	मुतगा	Mutaga	78	संतीबरतवाड	Santibastwad
29	सांबरा	Sambra	79	रणकुंडये	Ranakundye
30	खणगांव के.एच.	Khangaon kh	80	वाघवाडे	Waghwade
31	चंदगड	Chandaged	81	सोमनाईकहट्टी	Somanaikehatti
32	अष्टे	Ashte	82	जैतनगाळ	Jaitanmal
33	मुचंडी	Muchandi	83	सुसगोंडहट्टी	Susgondahatti
34	बसारीकट्टी	Basarikatti	84	तमनाईकहट्टी	Tamanaikahatti
35	उचगाव	Uchagaon	85	काकती	kakti
36	गोंजगे	Gojage	86	यमनापूर	Yamanapur
37	बेकिनकरे	Bekinkere	87	कोंडसकोप	Kondasakop
38	आंबेवाडी	Ambewadi	88	शगमहट्टी	Shagamahatti
39	आगसगे	Agasge	89	मास्तमडी	Mastamardi
40	मण्णूर	Mannur	90	तारीहाळ	Tarihal
41	तुरमुरी (चिरमुरी-1)	Turamari (Chirmuri-1)	91	कोळीकोप	Kolikop
42	बाची	Bachi	92	शेरियादवाड	Sheriyadwad
43	सुळगा (उचगांव)	Sulaga (uchgaon)	93	येरमाळे	Yeramale
44	हिंडलगा	Hindalga	94	इदलहोड	Idalhond
45	कल्लेहोळ	kallehol	95	शिदनभावी	shiddanbhavi
46	कुद्रेमनी	kudremani	96	बरतवाड	Bastwad
47	अतवाड	Atwad	97	अलारवाड	Alarwad
48	अलतगे	Alatge	98	शिंदोळी	shindholi
49	बेनकनहळी	Benakanhalli	99	कामकारहट्टी	Kamkarhatti
50	सावगाव	Savagaon	100	वेळगांव शहर	Belgaum town Group
			एकूण	100	100

जिल्हा :- बेळगांव  
तालुका :- खानापूर

अ.क्र.	गावाची नावे		अ.क्र.	गावाची नावे	
	(मराठी)	(इंग्रजी)		(मराठी)	(इंग्रजी)
1	खानापूर	Khanapur	104	घोसे बुद्रुक	Ghose (BK)
2	नंदगड कसबा	Nandgad Kasaba	105	घोसे खुर्द	Ghose (KH)
3	जैनकोप	Jainkop	106	घाली	Gharli
4	लोकोळी	Lokoli	107	गवाळी	Gavali
5	सन्नहोसूर	Sannahosur	108	हेमाडगे	Hemadge
6	तोपिनकट्टी	Topinkatti	109	जांबेगाळी	Jambegali
7	अल्लेहोळ	Allihol	110	जांबोटी	Jamboti
8	बाघोळी	Bacholi	111	जामगांव	Jamgaon
9	बालगी	Balogi	112	कबनाळी	Kabanali
10	बलीकोडाल	Balikodal	113	कलगिरी	Kalageri
11	बंकीवसरीकट्टी	Banikbarikatti	114	कालाकोप	Kalakopp
12	बरगांव	Baragaon	115	कालमनी	Kalmani
13	बेकवाड	Bekwad	116	कलनाईकवाडी	Kalnaikhatti
14	भंडारगाली	Bhandargali	117	कल्याळी	Kalyali
15	भुतेवाडी	Bhutewadi	118	कामतगे	Kamtege
16	चन्नेवाडी	Channewadi	119	कांजळे	Kanjale
17	चापगांव	Chappaon	120	कनकुबी	Kana Kumbi
18	दोड्डहोसूर	Doddahosur	121	कापोली के चापोली	Kapoli-K-Chapoli
19	हाडलगी	Hadlgi	122	कापोली के गुंजी	Kapoli-K-Gunji
20	हलकर्णी	Halkarni	123	करंजवाड	Karanjwad
21	हलशी	Halshi	124	किरपोली	Kirapoli
22	हर्सलकोप	Harsel-Kop	125	किरावळे (के गुंजी)	Kiswale-K-Gunji
23	हत्तरगुंजी	Hattargangi	126	कोडागई	Kodagai
24	हेब्याळ	Habbal	127	कोंगळे	Kongale
25	जळगा	Jalaga	128	कुंभाडे	Kumbarde
26	झुंजवाड के गोदिहळी	Junjawad -k- Godihalti	129	लौदा	Londa
27	झुंजवाड के नंदगड	Junjawad -k-Nandgad	130	माचाळी	Machali
28	दोड्डबैल	Doddebail	131	मळवी	Malavi
29	करलगी	Karalgi	132	मांजर पै	Mangarpeai
30	खैरवाड	Khairwad	133	मोहिसेत	Mohiset
31	खेमेवाडी	Khemewadi	134	मुगावडे	Mugawade
32	कुपटगिरी	Kupattageri	135	मुंडेवाडपिंपळे	Mundewad Pimple
33	नंदगड - मौजे	Nandgad Mouze	136	नागरगाळी	Nagargalli
34	नंजिनकोडल	Nanjinkodal	137	निलावडे	Nilawade
35	रामगुरवाडी	Ramgurwadi	138	नेरसे	Nefase
36	रुमेवाडी	Rumewadi	139	ओलमणी	Olmani
37	सागरी	Sagri	140	पोसेकोप	Posekopp
38	शिवोली	Shivoli	141	पोटोली	Potoli
39	वंकेबैल	Vankebail	142	संतनाळी	Santanali
40	यडोगा	Yadoga	143	शिंदोळी बुद्रुक	Sindoli B K
41	अल्लेळी कांसोळी	Alloli Kansoli	144	शिंदोळी खुर्द	Sindoli Khurd
42	आंबेवाडी	Ambewadi	145	शिरोली	Siroli
43	आंबिलकोप	Ambilkop	146	सितावडे	Sithawade
44	अनागडी	Anagadi	147	शिवठाण	Shivathan
45	भालके खुर्द	Bhalake- Khurad	148	सोमसेत	Somaset
46	भिष्टेनहट्टी	Bhistenhatti	149	सुळेगाळी	Sulegali
47	बिजगर्णी	Bijagarni	150	सुवातवाडी	Suwatwadi
48	बिंबेगाटी	Bimbegati	151	ताळावडे	Taiwade
49	चैनकेबैल	Chanakebail	152	तारवाड	Tarwad
50	डोकगाळी	Dhokgali	153	तावरकट्टी	Tavarkatti
51	गंगवाळी	Gangawali	154	तेरेगाळी	Teregali
52	घोटगाळी	Ghotagalli	155	वरखड पाटे	Warkhadpatye
53	गोदगिरी	Godageri	156	वाटरे	Watre
54	गोधोळी	Godholi	157	आमगाव	Amgaon
55	गुंडोळी	Gundoli	158	चिगुळे	Chigule
56	गुंडपी	Gandape	159	चिखले	Chikhale
57	गुंजी	Gunji	160	चोरला	Choria
58	हलगे	Halage	161	देगांव	Deogaon
59	हलसाल	Halsal	162	गोल्याळी	Golyali
60	हर्सनवाडी	Harasanwadi	163	देवसे	Davase
61	हुरुरी	Hururi	164	होल्डा	Holda
62	हत्तरवाड	Hattarwad	165	हुळंद	Huland
63	जंगमहट्टी	Jangamhatti	166	केळिल	Kelil
64	जळगे	Jalage	167	मेंडील	Mendil
65	करजगी	Karajgi	168	पारवड	Parwad

66	करंबळ	Karambal	169	पास्टोली	Pastoli
67	करंजाळ	Karanjal	170	भिमगड (तनाली उर्फ)	Bhimgad -alias Tandli
68	कौंदल	Kavandal	171	देवाचीहट्टी	Devachihatti
69	किरहलशी	Kirhalashi	172	हबनहट्टी	Hebanhatti
70	कुमारतनवाडी	Kumaratwadi	173	तोऱ्याळी	Torali
71	माणिकवाडी	Manikwadi	174	अंबोली	Amboli
72	मणतुर्गे	Manaturge	175	आमटे	Amate
73	मास्केनहट्टी	Maskenhatti	176	अंकले	Ankale
74	मेंडेगाळी	Mendegali	177	देवराई	Devarai
75	मेरडा	Merda	178	डुक्करवाडी	Dukarwadi
76	मोदेकोप	Modekoppa	179	घोडेदुर्गे	Ghodedurga
77	मुदगनूर	Mudaganur	180	होनकल	Honakal
78	नायकाल	Naikal	181	कवळे	Kavale
79	नावगे	Navagi	182	मळवाड	Malwad
80	पडलवाडी	Padalwadi	183	मुडवाडी	Mudewadi
81	पूर	Pur	184	नागुडी	Nagurade
82	सांगरगाळी	Sungargali	185	आसोगा	Asoga
83	सावरगाळी	Savargali	186	मन्सापूर	Manasapur
84	शेडेगाळी	Shedegali	187	मोरब	Morab
85	शिंदोळी	Sindoli	188	कोकाटी	Kokati
86	सिंपेवाडी	Simpewadi	189	बेटगरी	Betagri
87	सोनेहट्टी	Sonehatti	190	तिर्थकुंडे	Thirthkunde
88	शिवोली	Shivoli	191	सोनारवाडी	Sonarwadi
89	ओतोळी	Otoli	192	बैल्लूर	Bailur
90	अबनाळी	Abanali	193	कुसमळी	Kusamali
91	अडाळी	Adali	194	उचवडे	Uchawade
92	अक्राळी	Akrali	195	निटूर	Nittur
93	अवरालवेल	Awaral Bail	196	काटगाळी	Katagali
94	बालगुंद	Balgund	197	गणेबैल	Ganebail
95	बामणकोप	Bamankop	198	निडगल	Nidgol
96	बस्तवाड	Bastwad	199	इदलहोड	Idalhond
97	बेटणे	Betane	200	गर्लगुंजी	Garalgunji
98	भुत्तेवाडी	Bhutewadi	201	सिंगीनकोप	Singenkop
99	बुडसे	Budse	202	मांजरपै	Manjarpai
100	चापोली	Chapoli	203	अंबिलकोप	Amblikop
101	चिंचेवाडी	Chinchewadi	204	जुंजवाड	Junjwad
102	दारोळी	Daroli	205	डीगेगाळी	Digegadai
103	डोंगरगाव	Dongergaon	206	भालके बुद्रुक	Bhalake -(B.K.)
			एकूण	206	206

जिल्हा :- बेळगांव  
तालुका :- चिकोडी

अ.क्र.	गावांची नावे		अ.क्र.	गावांची नावे	
	(मराठी)	(इंग्रजी)		(मराठी)	(इंग्रजी)
1	अडी	Adi	25	यरनाळ	Yarnal
2	अकोळ	Akol	26	बुदलमुख	Budalmukh
3	बारवाड	Barwad	27	कुन्नूर	Kunnur
4	बेनाडी	Benadi	28	मानकापूर	Manakpur
5	भिवशी	Bhivashi	29	पांगिरे (अ)	Pangeri (A)
6	हंदिनाळ	Hanchinal	30	तवंदी	Tawandi
7	जत्राट	Jatrat	31	पांगिरे (बी)	Pangire (B)
8	बुधिहाळ	Budhahal	32	पट्टनकुडी	Patankudi
9	कस्नाळ	Kasnal	33	चिकलखाल	Chikhalwahal
10	कोडनी	Kodni	34	पिरवाडी	Peerwadi
11	कुर्लि	Kurli	35	नागनूर	Nangnur
12	लखानपूर	Lakhanapur	36	यमगर्णी	Yamagarni
13	मंगुर	Mangur	37	रामपूर	Rampur
14	निपाणी (अमलझर)	Nipani ( Amalzar)	38	वल्कि	Walki
15	पडलिहल	Padalihal	39	खडकलाट	Khadaklat
16	सांदलगा	Saundalga	40	नवलीहाळ	Navalihal
17	शिदनाळ	Shidnal	41	शिरगांव	Shirgaon
18	भाटगागनूर	Bhatnagnur	42	गिरगांव	Girgaon
19	गोंदकुप्पी	Gondpiappi	43	गवाण	Gavan
20	हदनाळ	Hadnal	44	कोंगनोळी	Konagnolli
21	मत्तीवडे	Mativade	45	ममदापूर केलाट	Mamdapur Kelat
22	शेंदूर	Shendur	46	हूनरगी	Hunnargi
23	शिरगुप्पी	Shirguppi	47	कारदगा	Karadga
24	सुळगांव	Suligaon	48	निपाणी (एग)	Nipani (M)
			एकूण	48	48

7

जिल्हा :- बेळगांव  
तालुका :- हुक्केरी

अ.क्र.	गावांचे नांव		अ.क्र.	गावांचे नांव	
	(मराठी)	(इंग्रजी)		(मराठी)	(इंग्रजी)
1	भैरापूर	Bhairapur	12	रामेवाडी	Ramewadi
2	बुगटेअलुर	Bugte Alur	13	बेळके	Bellanke
3	हडाले	Hadalge	14	धोंडगट्टी	Dhondgatti
4	हिटणी	Hittani	15	सलामवाडी	Salamwadi
5	नागनूर के सोलापूर	Naganur - k-Solapur	16	शेट्टीहल्ली	Shettahalli
6	राशिंग	Rashing	17	शिपूर	Shipur
7	शेकिनहोसूर	Shekinhosur	18	मलिवाडे	Maliwade
8	दडडी	Daddi	19	नागनूर के दडडी	Nagnur-k-Daddi
9	खवनेवाडी	Khavanewade	20	बिद्रेवाडी	Bidrewadi
10	कोट	Kot	21	अत्याळ	Attihal
11	मोडगे	Modage	22	अत्याल	Aldhal
			एकूण	22	22

जिल्हा :- कारवार  
तालुका :- कारवार

अ.क्र.	गावांचे नांव		अ.क्र.	गावांचे नांव	
	(मराठी)	(इंग्रजी)		(मराठी)	(इंग्रजी)
1	बाड	Baad	26	गोयर	Goyar
2	नंदनगड्डे	Nandangadde	27	लान्दे	Lande
3	सुनकेरी	Sunkerli	28	कामेरगाव	Kamergaon
4	कथीनकोन	Kathinkon	29	गोटेगलि	Gotegali
5	माखेरी	Makheri	30	बालेमाने	Balemane
6	शिरवाड	Shirwad	31	काद्रा	Kadra
7	कडवाड	Kadwad	32	हनकोनजुग	Hankon joog
8	किन्नार	kinnar	33	हलगे जुग	Halge joog
9	सिद्धार	Siddar	34	बोलशिड्टा	Bolshitta
10	वैलवाडा	Wailwada	35	घडसाय	Ghadsai
11	देवलमक्की	Devalmakki	36	उल्गे	Ulge
12	नातिसावर	Naitisavar	37	कटार	Katar
13	कनसगेरी	Kanasgeri	38	केरवाडी	Kerwadi
14	अरव	Arav	39	काडिये	Kadiye
15	होसाळी	Hosali	40	मल्लपुर	Mallapur
16	मुडगेरी	Mudgari	41	वीर्गी	Virgi
17	अंगडी	Angadi	42	कुचेगर	Kuchegar
18	कोलगे	Kolge	43	हर्तुगा	Hartuga
19	माधेवाडा	Madhewada	44	कागा	Kaiga
20	साव्होतवाडा (सावंतवाडा)	Savantwada	45	देवकार	Davkar
21	होटेगाली	Hotegali	46	कारवार	Karwar
22	हंकोन	Hankon	47	चिटकुला (15अ)	Chikkula (15 A)
23	गोपशिड्टा	Gopshitta	48	चिटकुला (15 बी)	Chikkula (15 B)
24	मैनगीनि	Maingini	49	माजाली (15 अ)	Majali (15 A)
25	भैरे	Bhaire	50	माजाली (15 बी)	Majali (15 B)
			एकूण	50	50

जिल्हा :- कारवार  
तालुका :- सुपा

अ.क्र.	गावांचे नांव		अ.क्र.	गावांचे नांव	
	(मराठी)	(इंग्रजी)		(मराठी)	(इंग्रजी)
1	पालडे	Palade	64	गावेगली	Gavegali
2	रांगरुक	Rangarook	65	संगवे	Sangwe
3	अखेट्टी	Akheti	66	आमगाव	Amagaon
4	वर्लेवाडी	Varlewadi	67	बिरोदे	Birode
5	अन्मोद	Anmod	68	चापखंड	Chapkhanda
6	आताली	Atali	69	जोइदा	Joida
7	इवोली	Ivoli	70	तिनईखंड	Tinaikhanda
8	कुवेशी	Kuveshi	71	गंगोदा	Gangoda
9	निन्नूर	Ninnur	72	कल्साई	Kalsai

10	बाजारकुमंग	Bajarkumang	73	देरिये	Deriye
11	शिरगुरी	Shirguri	74	काटेली	Kateli
12	कवळे	Kevarle	75	कुंडाल	Kundal
13	चांदवाडी	Chandwadi	76	बाडपोली	Badpoli
14	विलायेदाबे	Vilayedabe	77	आंनशी	Anshi
15	टिटवली	Titwali	78	आंबोल्लि	Ambolli
16	बोरेगली	Boregali	79	तुलसगरी	Tulasgiri
17	आसू	Asu	80	मोरज कुंबोले	Miraj-Kumbole
18	शिंदोली	Shindoli	81	माळंबे	Malambe
19	कासारले	Kasarle	82	तिंबोली	Timboli
20	विरजोले	Viranjole	83	कासारवाडी	Kasarwadi
21	वतले	Vatle	84	डोनशेट	Donshet
22	करंबाल	Karambal	85	पुशेल्लि	Pushelli
23	देवुली (तिनई)	Devuli (Tinai)	86	बामनवाडी	Bamanwadi
24	पयारावाडी	Payaswadi	87	वैनी	Vaini
25	कलाम्बुली	Kalambuli	88	वरांडे	Varande
26	कुंगीनी	Kungini	89	भाभडे	Bhamarde
27	अवेध फोफलवाडी	Aveda-Phophalwadi	90	अव्हेदा	Aveda
28	बांदोडे	Bandode	91	कोनाडपे	Konadape
29	पिसोसे	Pisose	92	बडगोंड	Badagund
30	विराळ	Viral	93	विर्खोल	Virkhol
31	कोनशेट	Konshet	94	आंबेल्लि	Ambelli
32	दुर्ग	Durg	95	असुलि	Asuli
33	घवने	Ghavane	96	करंजोडा	Karanjoda
34	कामरे	Kamre	97	तेराली	Terale
35	चाफळी	Chaphali	98	जामगलि	Jamgali
36	बोरी	Bori	99	आसनगाव	Asangaon
37	वाडे (बोड)	Vade	100	कुक्रा-कुरवाडे	Kukra-Kurwade
38	वेलिप-कुंबेली	Velip-Kumbeli	101	पाटे	Pate
39	अमशेट	Amshet	102	नागोडा	Nagoda
40	कुंडालगांव	Kundalgaon	103	कोहली	Kohali
41	वैजागाव	Vaijagaon	104	विरंपाली	Virampali
42	शिगारगाव	Shingargaon	105	आमडे	Amarde
43	उसोदा	Usoda	106	फनसोली	Phansoli
44	जंगलबेट	Jagalbet	107	विरनोली	Virnoli
45	काम्ब्राल	Kambral	108	सामजोयडा	Samjoida
46	दुर्गी	Durgi	109	चापोली (अ)	Chapoli (A)
47	अडनगाव	Adangaon	110	नाग	Nagre
48	कुरांडी	Kurandi	111	देवल्लि (जोयडा)	Devalli (Joida)
49	कोनाडा	Konada	112	चापोली (के)	Chapoli (K)
50	मवलिंगे	Mavalinge	113	कुंबेलि	Kumbelli
51	कोनाडा (सुपाजवळ)	Konada (Near Supa)	114	घोडशेट	Ghodshet
52	सुपा	Supa	115	काटेल	Kateli
53	दिग्गी	Diggi	116	इराल अवली (जलवाडी)	Iral-Awali (Jhalawali)
54	सुलवाली	Sulwali	117	नुज्जे	Nujji
55	फणराखुद	Phanaskhand	118	निगदि	Nigundi
56	कुंकडाळी	Kukdali	119	बिडोली	Bidoli
57	हातखंबा	Hatkhamba	120	चाफेर	Chapher
58	डोंगरवाडा	Dongarwada	121	वडकळ	Vadkal
59	मैसोडा	Maisoda	122	उल्ही	Ulvi
60	पान्जेली	Panjeli	123	गुंड	Gund
61	अडुली	Adulli	124	चिचखंड	Chinchkhand
62	बापेली	Bapeli	125	अवरलि	Avurli
63	प्रधानी	Pradhani	126	नंदिगडे	Nandigadde
			एकूण	126	126

जिल्हा :- कारवार

तालुका :- हल्याळ

अ.क्र.	गावांचे नाव		अ.क्र.	गावांचे नाव	
	(मराठी)	(इंग्रजी)		(मराठी)	(इंग्रजी)
1	अलोळी	Alolli	63	बलशेट्टीकोप	Balshettikop
2	कळसापूर (भीराड)	Kalsapur	64	मालवाडी	Malwadi
3	केरवाड	Kerwad	65	बडाशिरगुर	Badashirgur
4	मागवाड	Magwad	66	छोट्या कानशिरडा	Chotakanshirda
5	अंगोळी	Angolli	67	मालवाड	Malwad
6	मुत्तालमुरी	Muttalmuri	68	ठाकरबासापूर	Thakarbasapur
7	सटनाली	Satnalli	69	कालभावी	Kalbhavi



8	मुंडकी	Mundki	70	दोनशिरगुर	Donshirgur
9	अलवाड	Arlwad	71	बोमनहळ्ळी	Bommanahalli
10	होगनल्लि	Homnalli	72	कुलगी	Kulgi
11	माडनाल्लि	Madnalli	73	भागवती	Bhagawati
12	दुसगी	Dusgi	74	अड्डीगेरा	Addigera
13	हंसवाड	Hunswad	75	जामगा	Gamaga
14	मालवाड	Malwad	76	भिमनाळी	Bhimnalli
15	पाला	Pala	77	बोगूर	Begur
16	आंबोडगा	Ambodga	78	तट्टिगेरी	Tattigere
17	मंगळवाड	Mangalwad	79	माविनकोप	Mavinkop
18	विद्रोळी	Bidrolli	80	माचापूर	Machapur
19	यडोगा	Yedoga	81	जातगे होसूर	Jatge Hosur
20	हरवळी	Harwalli	82	अडके होसूर	Adke-Hosur
21	रामापूर	Ramapur	83	होसूर	Hosur
22	मोडलगेरी	Modalgari	84	दोडकोप	Dodkop
23	जावाळी	Jawalli	85	निलवानी	Nilwani
24	सातमनी	Satmani	86	बुककनकोप	Bukkankop
25	तिम्मापूर	Timmapur	87	हंपेहल्लि	Hampenhalli
26	बलोगा	Baloga	88	कावलवाड	kawalwad
27	चन्नापुर	Channapur	89	वासवळ्ळी	Baswalli
28	निरलगी	Niralgi	90	नंदिगडडे	Nandigadde
29	बाबलिकोप	Bablikop	91	जानगे	Janage
30	हलशी	Halshi	92	खुर्द-कांचनळ्ळी	Khurd Kanchanalli
31	केसरोळी	Kesrolli	93	मुर्कवाड	Murkwad
32	डोमगेरी	Domgeri	94	मुगदकोप	Mugadkop
33	आजगाव	Ajagaon	95	जाटगे	Jutge
34	अगसलकट्टा	Agsalkatt	96	चिंगीनकोप	Chinginkop
35	कुरिगडडे	Kurigadde	97	अजमिनहाळ	Ajminhal
36	शिददापूर	Siddhapur	98	सांबरणी	Sambarani
37	कलकट्टा	Kalkatta	99	गुंडोल्लि	Gundolli
38	क्याटनगेरी	Kyatangeri	100	तिप्पीनगेरी	Tippangeri
39	गार्डोली	Gardolli	101	कलगीनकोप	Kalginkop
40	गडगेरी	Gadgeri	102	पूर	pur
41	कलंगिनहट्टी	Kalginhatti	103	कुंबरकोप	Kumbarkop
42	केसरोडगा	Kesrodga	104	अरशिनगेरी	Arashingeri
43	शिंगलगेरी	Shingalgeri	105	मालवाडी	Malwadi
44	हंदलि	Handli	106	चिवालगेरी	Chibalgeri
45	गोबराळ	Gobral	107	गोलेहळ्ळी	Golehalli
46	अजगर्णी	Ajagarni	108	खामदळ्ळी	Khamdalli
47	बेडार शिरगुर	Bedarshirgur	109	गुत्तीबैल	Guttibail
48	विटनाल	Vitnal	110	तेगनळ्ळी	Tegnalli
49	हरेगलि	Haregali	111	भनसगेरी	Bhanasgeri
50	आंबेवाडी	Ambewadi	112	बुझुरकांचनहळ्ळी	Buzurkanchanalli
51	अलूर	Alur	113	टाटवाणी	Tatwani
52	तटगेरी	Tatgori	114	नागशेडीकोप	Nagsettikop
53	केरवाड	Karawad	115	अमनकोप	Amankop
54	कुंबारकोप	Kumbarkop	116	जोगनकोप	Jogankop
55	कारिआमपाली	Kariampali	117	घडियाळ	Ghadiyal
56	बडकन जोहिडा	Badkanjohirda	118	डोंगरीकोप	Dongrikop
57	हर्नोडा	Harnoda	119	गुलेडकोप	Guledkop
58	होसकुंबारकोप	Hoskumbarkop	120	बेलवाळी	Belwalgi
59	मैनाल	Mainal	121	मुंडेवाड	Mundewad
60	रायपट्टन	Rayapattan	122	हत्याळ (एम)	Haiyal (M)
61	चिमनाली	Chimnalli	123	दांडेली	Dandeli
62	नरनाली	Narnalli	एकूण	123	123

**जिल्हा - बिदर**  
**तालुका :- औराद (संतपूर)**

अ.क्र.	गावांचे नाव		अ.क्र.	गावांचे नाव	
	(मराठी)	(इंग्रजी)		(मराठी)	(इंग्रजी)
1	औराद (दु.)	Aurad (B)	42	तपशाळ	Tapshal
2	औनमरपल्ली	Uanmarpalli	43	बोथी	Bonthi
3	दुदुकनाळ	Dudknaal	44	दरेगाव (वस्तीहीन)	Daragaon
4	एकंबा	Ekamba	45	लिंगी	Ling
5	बादलगाव	Badalgaon	46	मुखेड	Mukned
6	गणेशपुर	Ganeshpur	47	खटगाव	Khatgaon
7	खंदीकेरी	Khandikeri	48	मदनूर	Mandnoor

8	मुंगनाळ	Mungnai	49	दुलुग (खुद)	Murug (K)
9	महाडोनगाव	Mahadongaon	50	रामपूर	Rampur
10	हंगरगा (बु.)	Hungraga (B) Hangara	51	होसमनंदर	Hoismamander
11	बोराल	Boral	52	बसनाळ	Basnai
12	हुल्याळ	Hulyal	53	डिगी	Diggi
13	जनालपूर	Jamalpur	54	सावली	Sawli
14	हस्तीकेरा (हलसिकारा)	Hassikera	55	कोटगाळ	Kotglal
15	गोंडगाव	Goundgaon	56	खेडा	Khed
16	कोरेकल	Korekal	57	हुलसूर	Hulsoor
17	बावलगाव	Bawalgaon	58	चंडेश्वर	Chandashwar
18	सावरगाव	Sawargaon	59	बालूर	Baloor
19	लिगाडहल्ली	Lingadhalli	60	कागपूर	Kaigapur
20	बेम्ना	Bemra	61	होराली	Horandi
21	चांदोरी	Chandori	62	सोनाल	Sonala
22	तोरणा	Torna	63	माळेगाव	Malegaon
23	मुथखेड	Muthkhed	64	नारायणपूर	Narayanpur
24	होकर्णा	Hokarna	65	हिपळगाव	Hippalgaon
25	खेडा (बी.जी.)	Khada (B.G.)	66	निडोदा	Nidoda
26	दापकाचोर	Dapkachor	67	हाल्लाळी	Hallali
27	चिखली उदगीर	Chikii Udgir	68	बालाड (बु.)	Balad (B.h.)
28	अकनापूर	Aknapur	69	बालाड (खु.)	Balad (K.h.)
29	गंगनबीड	Gangnbeeo	70	रक्षयाल (बु.)	Rakshayal (B.h.)
30	गणेशपूर, उदगीर	Ganeshpur Udgir	71	रक्षयाल (खु.)	Rakshayal (K.h.)
31	वांगनगेरा उर्फ वांजरखेड	Wangangera (Wangarkhed)	72	बेडकुंडा	Bedkunda
32	भंडारकुमठा	Bhandar Kumtha	73	ठाना कुसनूर	Thana Kusnoor
33	मुर्कि	Murki	74	संगम	Sangam
34	हंदिखेरा	Handikera	75	नंदी बिजलगाव	Nandibijalgaon
35	चिमेगाव	Chimegaon	76	कमालनगर	Kamalnagar
36	डोंगरगाव (नित्तुर)	Dongargaon(Nittur)	77	बेलकुनीभोपालगड	Belkunibhopalgad
37	संगनाळ	Sangnai	78	भवानीबिजलगाव	Bhvanibijalgaon
38	करक्याळ	Karkyal	79	मुधोल (खु.)	Mudhol (Kh)
39	डोंगाव (म)	Dongaon (M)	80	मुधोल (बु.)	Mudhol (B.)
40	हाक्याल	Hakial	81	कोरयाळ	Koryal
41	रेन्डीयाल	Rendiyal	एकूण	81	81

जिल्हा - बिदर  
तालुका :- भालकी

अ.क्र.	गावांचे नांव		अ.क्र.	गावांचे नांव	
	(मराठी)	(इंग्रजी)		(मराठी)	(इंग्रजी)
1	कासार तुगाव	Kasar- Tugaon	33	जामखंडी	Jamkandi
2	शिवणी	Shivani	34	वांजरखेडा	Wanjerkheda
3	लखनगाव	Laknangaon	35	कोंगली	Kongli
4	काकनाळ	Kaknal	36	मेहकर	Mehkar
5	अत्तनूर	Attinor (Hatnur)	37	नारद संगम	Narad Sangam
6	सोमपूर	Sompur	38	बोळेगाव	Bolegaon
7	तलवाडा (मराठा) तळेवाडी	Talwada (Marathi)	39	श्रीमाली	Shrimlai
8	माटसांगवी (थामग्याळ)	Bhatsangvi (Thamgyal)	40	तुगाव (हालशी)	Tugaon (Halshi)
9	मेथी-मेळकुंडा	Methi Melkunda	41	आळवई	Alwai
10	तैलगाव	Tailgaon	42	गुंजरगा	Gunjarga
11	भातांब्रा	Bhatambra	43	अट्टरगा	Attarga
12	कोरुर	Korur	44	माणीकेश्वर	Manikeshwar
13	गोर चिंचोली	Goor Chincholi	45	डोंगपूर	Dongapur
14	कोटगिरा	Kotgira	46	आळंदी	Aalandi
15 #	गुथी	Guthi	47	हचीकामंठ	Hachikamanth
16 #	गडिगोंडगाव	Gadigondgaon	48	कळसदाल	Kalasdai
17	कुंटेगाव	Kuntegaon	49	जायगाव	Jaigaon
18	लाधा	Ladha	50	सिदापूर	Sidapur
19	इंचूर	Inchur	51	गणेशपूर	Ganeshpur
20	खुदावंदपूर	Khudavandepur	52	अहेमदाबाद	Ahemadabad
21	हालशी (ल)	Halshi (L)	53	केरुर	Kerur
22	जिरगियाल	Jsergiyal	54	हालहळी	Halhali
23	वागलगाव	Wagalgaon	55	हुंजी (आळंदी)	Hungi (Aalandi)
24	सायगाव	Saigaon	56	वाल्संग	Walsang
25 #	सोलदबका	Soldabka	57	एकलासपूर	Aeklasapur
26	केसरजवळगा	Kesarjawalga	58	अंबेसांगवी	Ambesangvi

27	कादलाबाद	Kadlabad	59	समशेदपूर	Samshedpur
28 #	हुलसूर	Hulsur	60	हुप्ला	Hupia
29 #	देवनाल	Deunal	61	निडेबण	Nideban
30 #	मिरखाल	Mirkhal	62	गुबीयाळ	Gubiyal
31 #	कोटमाल	Kotmal	63	भालकी	Bhalki
32 #	मघनाल	Machnal	एकूण	63	63

**चिन्हांकित गावांचा सध्याचा तालुका**

# : बसवकल्याण तालुका

**जिल्हा - बिदर**  
**तालुका :- हुमनाबाद**

अ.क्र.	गावांचे नांव		अ.क्र.	गावांचे नांव	
	(मराठी)	(इंग्रजी)		(मराठी)	(इंग्रजी)
1 #	लडवंती	Ladawanti	16 #	पतापूर	Parwatpur
2 @	धमुरी	Dhamori	17 #	निळकंठ	Nilakanth
3 @	एकंबा	Ekamba	18 #	उर्कि	Urki
4 @	गदलेगांव	Gadlegaon	19 #	तळमोग	Talbhad
5 #	रामतिर्थ	Ramatirth	20 @	जाजनमुगळी	Jagenmugali
6 @	शिर्गुर	Sirgur	21 @	घोटाळ	Ghotala
7 @	शिरुरी	Siroori	22 #	चांडकापूर	Chandkpur
8 #	भोसगा	Bhosaga	23 #	उमापूर	Umapur
9 *	भकनाळ	Bhaknal	24 #	लाहेश्वर	Laheshwar
10 *	वडरगा	Wadderga	25 #	मोरखंडी	Morakhand
11 @	उजळंब	Vijlam	26 #	रामतीर्थ	Ramathirth
12 @	मन्नाळी	Manhalli	27 #	अलगुड	Algood
13 *	चिट्टाकलदेव	Chittakal	28 #	गदलेगाँर	Gadlegaur
14 @	होत्राळी	Honahalli	29 #	कमलेवाडी	Kamlewadi
15 #	हंद्राळ	Handriyal	30 *	साहंब-जवळगा	Sarajawairga
			एकूण	30	30

**चिन्हांकित गावांचा सध्याचा तालुका**

@ : हमुणाबाद तालुका

# : बसवकल्याण तालुका

\* : आळंद तालुका, जिल्हा-गुलबर्गा.

**जिल्हा - गुलबर्गा**  
**तालुका :- आळंद**

अ.क्र.	गावांचे नांव	
	(मराठी)	(इंग्रजी)
1	जामगांव ( खंडाळा)	Jamagaon (Khandala)
2	तडोला	Tadola
3	सिरुर (गदलेगांव)	Sirur (Gadlegaon)
4	गदलेगाव	Gadlegaon
5	आलंगा	Alanga
6	तुगांव	Tugaon
7	नंदगुर	Nandgur
एकूण	7	7